

November 13, 2020

BSE Limited Corporate Relationship Department P.J. Tower, Dalal Street, Mumbai – 400001.

Dear Sir/Madam,

Scrip Code: 514183

Sub: Advertisement in Newspapers regarding financial results

We hereby submit copies of newspaper publication of financial results that were approved by the Board of Directors of the Company in their meeting held on November 12, 2020. The advertisements appeared in both English and regional language (Marathi) newspaper on November 13, 2020.

This is for your information and records.

Thanking you, For **Black Rose Industries Limited**

Nevil Avlani Company Secretary and Compliance Officer

Black Rose Industries Ltd.

145/A, Mittal Towers, Nariman Point, Mumbai - 400 021, INDIA Tel.: +91 22 4333 7200 / 2282 4075 l Fax: +91 22 2287 3022 E-mail: investor@blackrosechemicals.com l Website: www.blackrosechemicals.com CIN No.: L17120MH1990PLC054828 Factory : Shree Laxmi Co-op. Industrial Estate Ltd., Hatkanangle, Dist. Kolhapur, Maharashtra, INDIA

12 POLITICS & PUBLIC AFFAIRS

MUMBAI | FRIDAY, 13 NOVEMBER 2020

Business Standard

Interference by brass led to compromise: Ex-FB staffer

Scathing revelations on internal functioning: Delhi Assembly panel

PRESS TRUST OF INDIA

New Delhi, 12 Novembe

ormer Facebook employee Mark Luckie on Thursday levelled a range of allegations, including "compromised implementation" of community standards by the social media platform, in his deposition before the Delhi Assembly's Committee on Peace and Harmony, according to an official statement.

A Facebook spokesperson declined to comment when asked for the company's reaction on the charges levelled by Luckie.

Top managerial posts at Facebook are given to those who have "strong governmental associations or political affiliations", Luckie said during his examination by committee chairman. AAP MLA Raghav Chadha, the statement issued by the panel said.

The witness during the course of dep-



osition made extremely scathing revelations on the internal functioning of Facebook, thus giving insights on the entire organisational structure of Facebook globally as well as regionally," it added. "Repeated interference of the top

heads of the Facebook on content moderating teams has led to compromising on community guidelines," Luckie was quoted as saying in the statement.

In his virtual deposition, the former Facebook employee claimed that the executive team of the social media giant, including its CEO Mark Zuckerberg, is "generally aware of such gross inaction and misappropriation" of the community standards and other policies of the company, the statement said.

"Facebook would like the world to believe that it is politically agnostic to maintain a safe image, however, it isn't as agnostic as it claims to be," Luckie said.

The peace and harmony committee is holding a hearing on complaints received by it against certain content on Facebook. It has examined six witnesses so far. including independent journalists and digital rights activists.

BLACK ROSE INDUSTRIES LIMITED

Regd. Off.: 145-A, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021 Tel.: +91 22 4333 7200 • Fax: +91 22 2287 3022 I: investor@blackrosechemicals.com • Website: www.blackrosechemicals.com • CIN: L17120MH1990PLC054828

BLACK ROSE

(Rs. in lakh)

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

	Figures 🤇 in Lakins except E							
			Standalone			Consolidated		
SI. No.	Particulars	Quarter Ended 30.09.2020	Half Year Ended 30.09.2020	Quarter Ended 30.09.2019	Quarter Ended 30.09.2020	Half Year Ended 30.09.2020	30.09.2019	
		Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	
1	Total income from operations	6,657.42	9,286.87	6,449.27	11,318.02	15,428.64	9,608.69	
2	Net Profit/(Loss) for the period before Tax,							
	Exceptional and/or Extraordinary items	796.82	1,085.47	684.46	832.51	1,126.51	710.57	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	796.82	1,085.47	684.46	832.51	1,126.51	710.57	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	597.47	803.60	595.38	622.45	832.34	621.49	
5	Total Comprehensive Income for the period							
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]	604.43	781.30	588.71	629.41	810.03	614.83	
6	Equity Share Capital	510.00	510.00	510.00	510.00	510.00	510.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown							
	in the Audited Balance Sheet of previous year							
8	Earning Per Share (of ₹ 1/- each)							
	(for continuing and discontinued operations) Basic:	1.17	1.58	1.17	1.22	1.63	1.22	
	Diluted:	1.17	1.58	1.17	1.22	1.63	1.22	
	e: The above is an extract of the detailed Standalone ar					2 C		
	er Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclo						lidated financial	
rest	ults are available on the Stock Exchange website www	bseindia.com ai	nd on the Compa					
						e Board of Direc	tors	
	ce: Mumbai			Anup				
Dat	e: November 12, 2020			Execu	tive Director (DI	N: 00351425)		

T ΤΛΤΛ

TATA CAPITAL LIMITED

Registered Office : 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Corporate Identity Number: U65990MH1991PLC060670

Website: www.tatacapital.com

Standalone Audited Financial Results for the half year ended September 30, 2020

For the half year ended For the year ended March 31, Particulars September 30, 2020 2019 2020 Audited Audited Audited 23,235 24,958 41,580 1 Total Income from operations (Refer note 6 below) Net profit/(loss) for the period (before tax, exceptional items) 4,147 4,867 5,450 Net profit/(loss) for the period before tax (after exceptional items) 4.147 4,867 5.450 Net profit/(loss) for the period after tax (after exceptional items) 2.371 4,740 2.926 Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] 2.944 4,468 3,398 6 Paid-up share capital : - Equity Shares (Face value : Rs. 10 per share) 351,617 332,009 351,617 - Compulsorily Convertible Cumulative Preference Shares 7 Reserves, excluding revaluation reserves 338,603 255,870 335,406 8 Net worth (Refer note no 7) 810,335 754,764 832,794 9 Paid up Debt Capital / Outstanding Debt (Refer note no 7) 191.377 183,360 175.252 10 Outstanding Redeemable Preference Shares (Refer note no 7) 120,589 167,280 146.146 0.24 11 Debt Equity Ratio (Refer note no 7) 0.24 0.21 12 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 0.07 0.14 0.09 - Basic * 0.07 0.14 0.09 - Diluted ³ 13 Capital Redemption Reserve 575 575 575 14 Debenture Redemption Reserve 15 Debt Service Coverage Ratio NA NA NA 16 Interest Service Coverage Ratio NA NA NA

* Not annualised for the half year ended September 30, 2020 and September 30, 2019

Notes:

1 The above results have been reviewed by the Audit Committee at their meeting held on November 11, 2020 and have been approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on November 12, 2020. The Statutory Auditors of the Company have carried out audit of the aforesaid results and have issued an unmodified audit opinion thereon.

2 These standalone financial results together with the results for the comparative reporting period have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard ("Ind AS") 34 Interim Financial Reporting as prescribed under Section 133 of the Companies Act. 2013 (the "Act") read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. The standalone financial results have been prepared on historical cost basis except for certain financial instruments measured at fair requirement of Ind AS.

Centre issues notice to Twitter for showing Leh as part of J&K

PRESS TRUST OF INDIA New Delhi, 12 November

The government has issued a notice to Twitter for showing Leh as part of Jammu and Kashmir instead of the Union Territory of Ladakh, according to IT ministry sources.

The ministry, in its notice. has directed Twitter to explain within five working days why legal action should not be initiated against the micro-blogging platform and its representatives for disrespecting the territorial integrity of India by showing an incorrect map. The notice was had written a stern letter to the company's CEO Jack Dorsev. issued to Twitter by the Ministry of Electronics and IT on In response, Twitter had

November 9. the sources said. replaced China with Jammu & In the notice sent to the glob-Kashmir. However, Twitter has not yet corrected the map to al vice president of Twitter, the ministry asserted that showing show Leh as part of the Union Territory of Ladakh. It is still Leh as part of Jammu and Kashmir is a deliberate attempt showing Leh as part of Jammu by the micro-blogging platform and Kashmir, which is against to undermine the will of soverthe official position of the eign Parliament of India which Government of India. Last month, Twitter came has declared Ladakh as a Union under heavy criticism and faced Territory with its headquarter

Kashmir. People's Republic of China" in a live broadcast from Leh's Hall of Fame, a war memorial for fallen soldiers in Ladakh. This had triggered angry responses from netizens who demanded that stringent action be initiated against the micro-blogging platform.

Meanwhile, an industry watcher said that in case Twitter does not fall in line even after the latest notice, possible options could include action initiated under Section 69A of the IT Act for banning access to Twitter in India.

FROM PAGE 1

₹1.2 trn boost…

The scheme allows entities to avail of credit up to 20 per cent and repayments can be done in five years (a one-year moratorium on loans plus four more years to repay the amount). "Most of measures announced by FM would tend to work more on medium- to long-term, especially for the PLI schemes, infrastructure, and exports. However, measures addressing the issue of employment and to a certain extent for real estate sector would work immediately," said Madan Sabnavis, chief economist at CARE Ratings

To incentivise creating jobs and encouraging companies to consider re-hiring workers who may have lost their jobs during lockdown, a new Atmanirbhar Bharat Rozgar Yojana framework has been laid out. And, for the informal sector, the government decided to extend the PM Garib Kalyan Yojna to support low-income groups.

The Rozgar Yojana is for new employees red by organisations registered hy the Employees Provident Fund Organisation. The relaxations will be applicable till The organisations will receive benefits during Covid-19. The FM said 24 per cent contribution of provident fund will be made by the government if the establishment has up to 1000 employees. "The FM's stress on farmers and workers in the informal sector through extending the PM Garib Kalyan Yojana promises to boost demand in the economy and support low-income consumers. Overall, a truly impressive package for all, in an economy inflicted by a global pandemic," said Chandrajit Banerjee, director general, Confederation of Indian Industry. To bring about an uptick in the purchase of residential property, the government has increased the threshold for the difference between the transaction value and the circle rate to 20 per cent from the current 10 per cent. This is effective from Thursday (November 12) till June 30, 2021, for pri-

mary sales of residential units up to $\mathbf{z}2$ crore. This is a second revision of the limit done by the government. Besides, an additional outlay of ₹18,000 crore over the budget estimate towards the PM Awaas Yojana Urban has been announced.

Speaking on farmers, the FM said the credit boost had been given to 25 million farmers through the kisan credit card, where ₹1.4 trillion was distributed to them. In continuation with relief measures, a subsidy of ₹65,000 crore will be provided to enable accessibility in the next crop season. To make a push to the infrastructure sector, the government said it would make an equity investment of ₹6,000 crore in the National Investment and Infrastructure Fund (NIIF), which will help it raise ₹1.1 trillion by 2025 for financing infrastructure projects.

As part of ease of doing business, the FM said the performance security on government contracts in construction/infrastructure would be reduced to 3 per cent from 5-10 per cent. Earnest money deposits will not be required for bid tenders and will he replaced by a hid security declar

SII has received the bulk vaccine and Matrix-M adjuvant from Novavax and will soon fill them in vials. An application for the test will be submitted to regulatory authorities by ICMR and SII soon. Adar Poonawalla, CEO of SII, said: "ICMR has played a huge role in coming forward and strengthening India's fight against Covid-19. The collaboration will further aid us in putting India at the forefront of developing an immunogenic and efficacious vaccine."

ICMR, too, is upbeat on the collaboration. Balram Bhargava, director general of ICMR, said: "At present, India plays a prominent role in vaccine development and manufacturing globally."

IIP grows...

While the overall manufacturing activity continued to contract at 0.6 per cent, subsectors like consumer non-durables and consumer durables, and construction goods posted a growth ahead of the festival season.

Consumer non-durables, comprising ential goods with a broadly no

in Leh. Twitter had earlier backlash from social media shown Leh as part of China, folusers after its geotagging fealowing which the IT secretary ture displayed "Jammu &

BS SUDOKU

					9	3			8
		7	4			1			5
2	2								3
4	1			7		9			
		2							
			9	3	6				
7	7								
Ę	5	4				6		1	
			3			8	6	4	

Easy:

SOLUTION TO #3205

5 2 6 9 3 4 7	8 Solution
38245	9 tomorrow
9 5 7 1 2 3	6
6 2 4 8 1 9	5 HOW TO PLAY
2 1 7 5 9 3 6	4 Fill in the grid so
4 1 3 6 7 8	2 that every row, every column and
6 7 4 1 5 8 2	3 every 3x3 box
836795	1 contains the
598264	7 digits 1 to 9

December 31 next year.

Citing the RBI's latest remark on the economy, the FM said the RBI had predicted a strong likelihood of the Indian economy returning to growth in third quarter (October-December), ahead by a quarter of the earlier forecast. "Various unrelenting systemic reforms have helped in this," she said. On the new Moody's assessment, the finance minister said even the global ratings had reassessed India's 2020 GDP growth at -8.9 per cent (as against -9.6 per cent earlier).

Serum...

3206

The vaccine candidate is being tested in the UK, Brazil, South Africa, and the US. Data from these trials would primarily reflect immunogenicity (whether it triggers an immune response) and safety (whether it causes unwanted side effects or organ

damage) of the vaccine candidate. Efficacy data (whether it protects against Covid-19 infection) would take time until a certain number of people in the placebo group of the studies get the infection.

The Indian regulator, thus, may allow emergency use authorisation of the vaccine if the central government wants to start the vaccination drive in January, as has been indicated.

"SII has started stockpiling the vaccine and now has roughly 40 million doses ready. It is using some of the capacities it had for under development products for the Covid-19 vaccine and by January we will have a capacity to make 100 million doses per month and a stockpile of 200 million doses." said a source.

SII has agreed to supply 200 million doses to Gavi, the Vaccine Alliance, and Bill and Melinda Gates Foundation at ₹250 per dose or \$3 per dose for 2021 to distribute in low and medium income countries.

In another development, ICMR partnered with SII to conduct phase-2 and -3 clinical trials of Covovax, the vaccine candidate of Novavax. ICMR will fund the trials. It is also working closely with SII on the Covishield trials across 15 centres.

demand grew by 4.1 per cent in September, while consumer durables-mainly white goods and mobile phones--posted a 2.8 per cent growth during the month. Construction goods production grew by 0.7 per cent in September.

Manufacturing category accounts for 77 per cent of the index of industrial produc-

Capital goods contracted by 3.3 per cent compared to 14.7 per cent in August.

"The sharp narrowing in the contraction of capital goods is one of the biggest positives in the disaggregated data, and its sustainability in the coming months will be keenly watched to gauge the recovery in investment sentiment and activity," said Navar.

The contraction in industrial activity narrowed to 6 per cent in the second quarter of 2020-21 from 35.5 per cent in the quarter ended June. The April to September period saw a 21.1 per cent decline in industrial activity.

India Inc...

And then there is an increase in gluten- and sugar-free items in all the hampers. "This year, there is a push towards immunity building and reducing unhealthily eating trends," Cherian said.

For gifting companies, the financial year started on a sour note, but with the festive season approaching, business has picked up. Ferns N Petals said there is a surge of about 80 per cent due to Diwali. It is anticipating to get more than 10,000 corporate orders by the end of the festive season. "The highest-selling categories are gourmet gift hampers and eco-friendly gifts," he said.

What's more, the firm is also fighting polluting in a small way as customers are opting for customised planters. The most sought-after plants are sansevieria, ficus, bamboo, palm and money plant that improve indoor air quality.

"There is 100 per cent growth in corporate orders," says Vikaas Gutgutia, MD and founder. Ferns N Petals.

An Amazon spokesperson said: "This festive season has been different, so Amazon made it simpler for customers to send gifts from its revamped Gifting Store." There has been a trend to go for ontactless gifts, the official said.

Place: Mumbai

Date: November 12, 2020

(With inputs from TE Narasimhan in Chennai)

00 00

- 3 The Company is regulated by the Reserve Bank of India ("RBI"). The RBI periodically issues/amends directions, regulations and/or guidance (collectively "Regulatory Framework") covering various aspects of the operation of the Company, including those relating to accounting for certain types of transactions. The Regulatory Framework contains specific instructions that need to be followed by the Company in preparing its financial results. The standalone financial results for the current and previous period may need to undergo changes in measurement and / or presentation upon receipt of clarifications on the Regulatory Framework or changes thereto.
- 4 The above is an extract of the detailed format of half yearly/annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly/annual financial results are available on the website of the the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the website of the Company (www.tatacapital.com)
- 5 For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the National Stock Exchange of India Limited and can be accessed on www.nseindia.com.
- 6 Total Income from operations includes other income
- 7 Networth has been calculated as per Section 2(57) of the Act and includes Cumulative Redeemable Preference Shares ("CRPS") of Rs 1.20,589 lakh (September 30, 2019 of Rs 1,67,280 lakh and March 31, 2020 of Rs 1,46,146 lakh), which are classified as financial liabilities held at amortized cost and form part of Subordinated Liabilities under borrowings as per Ind AS 32.

Debt Equity Ratio has been calculated as: (Outstanding Debt - CRPS and dividend accrued thereon) / (Networth).

Under Ind AS 32 Financial Instruments : Presentation, the CRPS and dividend accrued thereon of Rs. 1,20,589 lakh (September 30, 2019 of Rs 1,67,280 lakh and March 31, 2020; Rs. 1.46.146 lakh) have been classified as financial liabilities held at amortized cost and form part of Subordinated Liabilities under borrowings.

8 The Government of India, on September 20, 2019, vide the Taxation Laws (Amendment) Ordinance dated September 20, 2019 inserted a new Section 115BAA in the Income Tax Act. 1961, which provided an option to the Company for paving income tax at reduced rates as per the provisions / conditions defined in the said section. The Company had a one-time option to opt for a reduced maximum marginal tax rate ("MMR") of 25.17% (Base tax - 22%. Surcharge - 10% and Health & education cess - 4%) instead of 34.94% (Base tax - 30%, Surcharge - 12% and Health & education cess - 4%) in the financial vear 2019-20 or in the future financial vears.

In February 2020, the Company elected to exercise the option of reduced maximum marginal tax rate of 25.17% as per Section 115BAA of the Income Tax Act, 1961. Accordingly, income tax expense for the period ended September 30, 2019 had been calculated at MMR of 34.94% and for the period ended September 30, 2020 has been calculated at MMR of 25,17%.

- 9 On 20th December, 2019 and 26th December, 2019, the Company had made a preferential allotment of 14.70.58.823 and 4.90.19.607 Equity Shares. respectively of Rs 10 each at a premium of Rs 41 per share amounting to Rs 1,000 crore. The issuance was made pursuant to the receipt of shareholders and regulatory approvals.
- 10 The COVID-19 pandemic and the long-drawn lock-down has resulted in a significant decrease in the economic activities globally as well as across our country. The extent of impact of COVID-19 on economic growth of the country is difficult to predict and will mainly depend on the future developments in containment of COVID-19 and the actions taken for resumption of operations, which is highly uncertain.

In order to address this risk and to seamlessly carry out normal operations, the Company immediately activated its Business Continuity Plan ("BCP"). The Company has honoured all its debt obligations on time. The Company's capital and liquidity positions remain strong and would continue to be an area of focus during this period.

The extent to which the global pandemic will impact the Company's impairment assessment and resultant provisions is uncertain. The Company has assessed the potential impact of COVID-19 on the carrying value of its assets and investments and has considered internal and external information available, up to the date of approval of these condensed interim standalone financial results.

- 11 Tata Capital Limited is registered with the RBI as a Non-Deposit taking, Systemically Important Core Investment Company (CIC-ND-SI). In compliance of Core Investment Companies (Reserve Bank) Directions, 2016, the Company holds not less than 90% of its net assets in the form of investments in equity shares, preference shares, bonds, debentures, debt or loans to group companies. With reference to relief packages announced by the RBI on March 27, 2020, April 17, 2020 and May 23, 2020, the group companies have not opted for payment moratorium and hence, there is no impact of this circular on the financial position of the Company.
- The Company has assessed its Expected Credit Losses ("ECL") in line with the RBI circular RBI/2019-20/170 DOR (NBFC).CC.PD.No.109/22.10.106/2019-20 dated March 13, 2020. Accordingly, no impairment reserve is required to be created.
- 12 The Parliament has approved the Code on Social Security, 2020 ("Code") which may impact the contribution by the Company towards Provident Fund and Gratuity. The effective date from which the Code and its provisions would be applicable is yet to be notified and the rules which would provide the details based on which financial impact can be determined are yet to be framed after which the financial impact can be ascertained. The Company will complete its evaluation and will give appropriate impact in the financial result following the Code becoming effective and the related rules being framed and notified.

For Tata Capital Limited

Sd/-**Rajiv Sabharwal**

(Managing Director & CEO) DIN No.: 00057333



जाहीर सूचना

स्वर्गीय श्रीमती इंदिरा रसिकलाल वसानी य वासुकी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी **लिमिटेड**, ७वा स्स्ता, राजावाडी, घाटकोपर (पुर्व) मुंबई–७७ या सोसायटीच्या सदस्या आहेत आ . तोसायटीच्या इमारतीमधील ७व्या मजल्यावरील फ्लॅट क्र.बी-१९ च्या मालक आहेत, यांचे २३.०९.२०१८ रोजी निधन झाले.

मयत सदस्याचे श्री. सुरेश रसिकलाल वसार्न (मुलगा) यांनी त्यांच्या नावे सोसायटीचे शेअर्स व सदर फ्लॅटमधील सदर मयताचे अधिकार, हक्क व हित हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल, मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हेतसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासू-१४ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वग देलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाल सहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. तद्नंत प्राप्त दावा/आक्षेप हे त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि सोसायटीवर बंधनकारक असणा

वासुकी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड ਸ਼ਹਿਬ ठेकाण: मंबई

ई-मेल आयडी: tendulkar@metsl ३० सप्टेंबर, २०२० रोजी

कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफूा/(त

कर, अपवादात्मक व/वा विशेष करपूर्व कालावधीकरिता निव्वळ अपवादात्मक व/वा विशेष ्वाव

रपश्चात कालावधीकरिता निव्व

नपवादात्मक व/वा विशेष बाब

कालावधीकरिता एकूण सर्व समा कालावधीकरिता (करपश्चात) (अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करप

राखीव (गतवर्षाच्या लेखापरीक्षित र्वाव (नेतवनाज्या राखानतावत) र्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखी इत्पन्न प्रति शेअर (प्रत्येकी रु.१८ अखंडित व खंडित परिचालनाक)

भाग भांडवल

मूलभूत सौम्यीकत

न. तपशील

ताहीत. दिनांक: १२.११.२०२०

कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही अरे
र् समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर
करता येईल.
सही/- सुनील बी. गारोडिया
सुनील बी. गारोडिया
(तर्कील - उत्त्व न्यायालय संबर्ध)

रॉयल इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेड

नीआयएन:एल४५४००एमएच१९८४पीएलसी०३२२७४, नोंदणीकृत कार्यालय: ६२, ६वा मजला, सी विंग,

दूर.:०२२-४३४१७७७७ क्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टि ऑक्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन आव्हणवा से जण्ड विस्पतांचर रिष्ठावर स्थावरमंट्रस) रचुतवा स् २०१५ (लिस्टिंग रेस्युलेशन्स) च्या नियम २९ व ४७ नुसा येथे **सूचना** देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोज नेपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय ष्कर्ष तसेच मर्यादित पुनर्विलोकन अहवाल विचा

व नोंद पटावर घेणे याकरिता गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी होणारी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा आत ानिवार, १४ नोव्हेंबर, २०२० रोजी दु.१२.००वा. होणार

आहे. तसेच सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम

२०१५ वे अनुसुची ब वे खंड ४ नुसार व्यापार खिडकी आतील व्यापार रोखणेकरिता कंपनीचे सांकेताकानुसार

यापुर्वीच बंद करण्यात आली असून वित्तीय निष्कृ घोषणेनंतर ४८ तासानंतर पुन्हा उघडले जाईल. सदर माहिती कंपनीच्या www.ricl.in वेब्साईटवर आणि स्टॉक एक्सचेजच्या www.bseindia.com

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि

श्री धीरेन वी. शाह, हे फ्लॅट नं. ए/४ (जुन

पलॅट न.१४), तळ मजला, बिंदू को-ऑप हौसिंग सो. लि., ६० फीट क्रॉस रोड, देवचंद

नगर, कानजी स्वामी क्रॉस रोड, भाईंबर (प)

जि.ठाणे, चे मालक असून त्यांच्याकडून सदर

फ्लॅटसंबंधित सोसायटीने दिलेले मूळ शेअर

सर्टिफिकेट हरवलेले आहे व सोसायटीला त्यांर्न

डूप्लीकेट शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी अर्ज

तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क

असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध्द झाल्यापासून

१४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासंह

ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी. एच. एस.

लि., स्टेशन रोड, भाईंदर (प), जि. ठाणे

४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तस

दिनांक: १२.११.२०२०

ठेकाणः मुंबई

क्लेला आहे.

रॉयल इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

सही/· श्री. नितीन गुजरात

व्यवस्थापकीय संचाल

डीआयएन:०८१८४६०५

मित्तल टॉवर,

नरीमन पॉईंट, मुंबई, महाराष्ट्र- ४०००२१

स्थळः भाईंदर दिनांकः १३.११.२०२०

मास्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलि लोकन कार्यालयः प्लॉट क्र. ईएल/९६, रीटीसी इंडस्ट्रिय					नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट खोपोली-४१०२०३, महररष्ट्र.कु ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपले
डी: tendulkar@metsl.in, वेवसाइट: http://maest (सेबी (एलओडीआर) विनियमन,	roselectronics.com, v	गेआयएन: L74900MH2।			
३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेली तिमाही व अर्धवर्षा			वाल	अ.	
			(रु. लाखांत)	क्र.	तमशील
	संपलेली तिमाही	चालु कालावधी- करिता वर्ष ते	मागील वर्षात संपलेले संबंधित		
	30.09.2020	तारीख आकडे ३०.०९.२०२०	३ महिने ३०.०९.२०१९	٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निष्वळ)
	अलेखापरिक्षित	३0.0९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०१९ अलेखापरिक्षित	5	कालावधीकरिता निष्वळ नफा/(तोटा) (क
ातून एकूण उत्पन्न करिता निव्वळ नफा/(तोटा)	2095.88	४३४६.५१	448.00		आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)
वादात्मक व/वा विशेष बाबीपूर्व#) लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	५१३.६५	٢٤،٤٢)	39.20	3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोर आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)
मक व/वा विशेष बाबीपश्चात#) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	રૂાહાહ. ધ ૬	£04.00	(११.९८)	U	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(त
फालायवाफारता निष्यळ नफा/(ताटा) मक व/वा विशेष बाबीपश्चात#) करिता एकूण सर्व समावेशक उत्पन्न	રાહછ. ધ ૧	£04.00	(29.95)	0.	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)
किरिता (केरपश्चात) (नफा/(तोटा) तमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट) ंडवल	૨૭૭.५૬ ૬૯૨.૦૨	६०५.०० ५२४.२८	(११.९८) ५२४.२८	ų	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (का नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वक
तवर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये (सार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	१०१२.५७			Ę.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य
सार पुनमूल्याकन राखाव वगळता) ते शेअर (प्रत्येकी रु.९०/-) व खडित परिचालनाकरिता)	3034.40			U.	उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/- प्रत्येकी) (वार्षि
I GRAN IN TREPRESENT	٤.૮ 4	80.96	(0.२३)		अ. मूळ
कृत	5.64	30.96	(0.23)		ब. सौमिकृत

जीआयाम-०२४४/११

(Rs. in Lakhs)

सही/ बाळकृष्ण तेंडूलक व्यवस्थापकीय संचालव

देनांक: ११.११.२०२० पत्ता: ३००३, रेलिश अपार्टमेंट, निर्मल लाईफस्टाईल, एसीसी कंम्पाऊंड रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०००

SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LIMITED

CIN: L24239MH1991PLC062298

Read. Off.: 83-E.Hansrai Pragii Building, Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018 Email :- shamrockfin@gmail.com | website - www.shamrockindustrial.wordpress.com | Tel: 022-40778879 **EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE**

QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2020

रोजच वाचा मुंबई लक्षरीप

PUBLIC NOTICE Notice is hereby given to all public at large that my client Smt. Ambika Pravin Kadam is the owner of said Flat no.303, "A" Wing, on Third Floor, Adm. 360 Sq.ft (Built Area) (33.45 Sq. mtrs), in the building known as "Siddhinvinayak Residency" A,B,C,D,E Co-operative Housing Society Ltd. (Siddhinvinayak Residency), near Tata power House, Kalyan Shil Road, Dombivli (East), Tal. Kalyan, Dist. Thane. within the limits of Kalyan Dombivli Municipal Corporation.

WHEREAS Smt. Ambika Pravin Kadam had purchased the said Flat from manesh Kashiram kadam, by and under Agreement for sale dated .14.06.2006 lodged for registration on 14.06.2006. in the office of the Sub-Registrar of Assurances, Kalyan-4 at serial no. 2939 . 2006

WHEREAS Manesh Kashiram Kadam had purchased the said Flat from M/s Siddhivinayak Builders, by and under Agreement for sale dated 06.07.2000, registered in the office of the Sub-Registrar of Assurances, Kalyan-3 on 13.07.2000 at serial no. 917/2000.

AND WHEREAS the society has issued 5 shares, bearing distinctive nos. 136 to 140 [both inclusive] allotted under the Share Certificate No. 28 in favour of Manesh Kashiram Kadam.

However Smt. Ambika Pravin Kadam had lost or misplaced the said Original agreement for sale i.e. dated 06.07.2000 lodged for registration in the office of the Sub-Registrar of Assurances, Kalyan-3 on 13.07.2000 at serial no. 917 / 2000 executed between Manesh Kashiram Kadam (Purchaser) and M/s Siddhivinayak Builders (Builder) and [2] Original Share certificateno.28 bearing distinctive nos. 136 to 140 [both inclusive] issued by said society.

Therefore if anybody finds said missing [1] Original Registered Agreement for sale dated 06.07.2000, registered on 13.07.2000 executed between Manesh Kashiram Kadam (Purchaser) and M/s Siddhivinayak Builders (Builder) at serial no. 917 / 2000 & [2] Original Share certificate no.28. It may be kindly returned to the undersigned. f anybody has any claim against said Flat, he/ she may intimate to the undersigned in writing within 15 days from date of notice. Objection raised after wards will not be entertained. Sd/-

G-1, Laxmi Narayan Bldg, Near Axis Bank, Katemanivali Naka, Kalyan(E). 421306. Adv. D. Neeraj Kumar

senal सोनल ॲंडेसिव्हस लिमिटेड

सीआयएन-एल०२००४एमएच१९९१पीएलसी०६४०४५ ॉट क्र. २८/१ए, टकाई-अदोशी रोड, खोपोली पेण रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापुर, जि. रायगड, हर.: ९१-२१९२ २६२६२०, ई-मेल: info@sonal.co.in. चेबसाईट: www.sonal.co.in

नेल्या तिमाही व अर्धवर्षांकरिता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

		एकमेव							
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष				
क.	तपशील	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०१९ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित				
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निष्यळ)	836.64	648.80	६८०.९१	3766.56				
Ś	कालावधीकरिता निष्यळ नम्हा/(तोटा) (कर, अपयादात्मक आणि/किंया विशेष साधारण बाबपूर्व)	(24.08)	(२६.५७)	(२८.९८)	(૨૬૩.૧૬)				
ą.	करपूर्व कालावधीकरिता निष्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(35,30)	(४९.२४)	(34.49)	(960.86)				
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(35,30)	(४९.२४)	(34.49)	(୩୯୫.ୡ୯)				
Y,	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))'	0.09	0.%	(0.26)	(0.20)				
Ę.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १०/- प्रत्येकी)	Ę0Ę.90	କ୍ ତକ୍ ୩୦	<u> </u> ६०६.१०	କ୍ତକ୍.୩୦				
10.	उत्पन्न प्रतिमन्न (रू.१०/- प्रत्येकी) (यर्षिकीकरण नहीं) अ. मूळ ब. सौमिकृत	(0.50) (0.50)	(0.६८) (0.६८)	(0.49) (0.49)	(3.90) (3.90)				

लागू आहे

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्धवर्षाकरिता वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्य संचालक मंडळाच्या समेत नोंदपटावर घेण्यात आले

सदर अहवाल कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ अणि लागू मर्यादेपर्यंत इतर मान्यताप्राप्त लेखा सराव व योजनेअंतर्गत विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमा अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

संचालक मंडळाच्या मत्ते फक्त एक मुख्य विभाग आहे म्हणून इंडएएस १०८ कार्यचलन विभागनुसार फक्त एक निष्कर्षयोध्य विभाग आहे. ३० सप्टेंबर. २०२० रोजी संपलेल्या कालावधीबाबत इंडएरस सक्ष्म वित्तीय निष्कर्ष मर्यादित पुनर्यिलोकन किंया लेखापरिक्षणावर अवलंङून नाही. तथापि व्यवस्थाम

पडताळणीनंतर हमी दिली आहे की, सदर वित्तीय निष्कर्ष त्याचे कारभाराचे योग्य व सत्य स्वरुप आहे. कंपनीच्या निबंधकाद्वारे सूचना दिल्याप्रमाणे ३० सप्टेंबर, २०२० रोजी व ३० जून, २०२० रोजी गुंतवणूकदारांच्या तक्रारी शून्य होत्या.

कंपनीने मालमत्तेवरील निष्पादन रक्कम, यंत्र व उपकरणे तरोच वास्तविक मालमत्ता, वरत्तंची यादी, व्यापार देय, इतर वित्तीय मालमत्ता, इतर मालमत्ता इत्यादी वरी कविड- १९ प्रादर्भाव अजन्ही असल्याने उदभवणारे सर्व शक्य प्रमाय विचारात घेतले आहेत. या उद्देशाकरिता कंपनीने आर्थिक स्थिती. बाजार मल्य इत्यादी स एकमेव वित्तीय निष्कर्षाच्या मान्यता तारखेला आतील व बाहेरी स्रोताकडील महिती विचारात घेतली. विद्यमान स्थितीवर आधारित कंपनीने त्यांचे निष्पादन मुल्या असे कोणतीही योग्य प्रमाव नसल्यासे अपेक्षित आहे. भावी आर्थिक स्थितीमधील कोणतेही बदलाकरिता कंपनी निट लक्ष देउन आहे

कोविड- १९ च्या उट्रेकामुळे संपूर्ण जगभरात व भारतात २४ मार्च, २०२० पासून राष्ट्रीय टाळेबंदी घोषित करण्यात आले, ज्याचा प्रभाव आर्थिक प्रक्रियेवर झाल व्यवस्थापनाने मंजूर केले आहे के, कंपनीवर कोविड- १९ चा प्रभाव झालेला आहे आणि माध्यमिक व दीर्घ मुदत तत्त्वावर वित्तीय निष्कर्षावरील कोणताही योग्य प्रभ देण्यात आलेला नाही. तथापि जून, २०२० रोजी संपलेल्या तिमही दस्प्यान कंपनीचे उत्पादन/विक्रीवर राष्ट्रीय लॉकडाऊनमुळे मोठा परिणाम झाला. तथापि द्विती तिमहीत यावर कोणताही प्रभाव असणार नाही. भावी आर्थिक स्थितीमधील कोणतेही बदलाकरिता कंपनी निट लक्ष देऊने आहे.

			Standalone			Consolidate	Rs in la ed
		Quarter Ended		PYQuerter Ended	Quarter Ended	1	
Sr. No.	Particulars	30-09-2020 Un-Audited	30/09/2020		30-09-2020	30-09-2020	
1	Total Income from Operation	289.69	348.08	214.85	311.66	371.65	306
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional						
	and/or Extraordinary items)	9.97	8.13	1.88	2.37	9.62	0
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after	9.97	0.40	1.88	0.07	0.60	0
4	Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional	9.97	8.13	1.88	2.37	9.62	
4	and/or Extraordinary items)	9.97	5.04	1.88	2.37	6.14	l o
5	Total Comprehensive Income for the period [Comprising	3.31	0.04	1.00	2.51	0.14	`
~	Profit/(Loss) for the period (after tax) and Other						
	Comprehensive Income (after tax)]	0	0	0	0	0	
6	Paid up Equity Share Capital in Number						
÷	(Face Value of Rs. 10/- each)	10,00,000	10,00,000	10,00,000	10,00,000	10,00,000	10,00,0
7	Earning Per Share"						
	a) Basic (Rs.)	1	0.5	0.19	0.24	0.61	
	b) Dilluted (Rs.)	1 1	0.5	0.19	0.24	0.61	1

KCO CLM

(रू.लाखात

निओजेम इंडिया लिमिटेड सीआयएन: एल३६९११एमएच१९९१पएलसी०६३३५७ नॉद.कार्या.: जी/३२, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स ३, सिण्झ (सेंझ), अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. दूर.:(०२२) २८२९११२३, ईमेल: mail@neogemindia.com वेबसाईट: www.neogemindia.com

. २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष

				~	(रु.लाख	ात, ईपीएस व्यतिरिक्त)
		संपलेली तिमाही	r .	संप लेले	अर्धवर्ष	संपलेली तिमाही
तप शिल	30.09.20	30.6.70	30.09.99	30.09.70	30.09.99	39.03.70
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-		12	-	१९.४५
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(१.८३)	(१.०३)	(१४.०१)	(२.८६)	(88.26)	(१४.११)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१.८३)	(१.0३)	(१४.०१)	(२.८६)	(१९.३८)	(१४.११)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१.८३)	(8.03)	(१४.०१)	(२.८६)	(१९.३८)	(१४.११)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष						
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(१.८३)	(8.03)	(१४.०१)	(२.८६)	(१९.३८)	(१४.११)
समभाग भांडवल (समभागाचे दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती भाग)	८१७.२०	८१७.२०	८१७.२०	८१७.२०	८१७.२०	८१७.२०
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनाकरिता)						
मूळ	(0.0?)	(0.0१)	(0.१७)	(0.0%)	(0.28)	(0.१७)
सौमिकृत	(9.0?)	(0.03)	(0.१७)	(0.08)	(0.28)	(0.89)

वार्षिकीकरणापुवी टिप: (१) लेखासमितीद्वारे वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. (२) कंपनी फक्त एकमे व्यवसाय विभाग अर्थात जेम्स ॲण्ड ज्वेलरीचे उत्पादन व विक्री आणि म्हणून इंडएएस १०८ कार्यचलीत विभागनुसार एकमेव निष्कर्ष योग्य विभाग आहे. कंपनीने ०१.०१.२०१८ पासुन उत्पादन प्रक्रिया थांबविली आहे आणि त्यांचे व्यवसायाचे पुर्नरचना/पुर्नजीवन प्रक्रिया थांवविले आहे. (३) सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अण्ड डिस्क्लोञर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्ववे विहित कंभनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (सुधारित) मध्ये निर्धारित भारतीय लेखाप्रमाणे ३४ अंतरिम वित्तीय अहवाल आणि भारतात सर्वसाधारणपणे स्विकृत अन्य लेखा प्रमाणानुसार सदर विलीय निष्कर्भ तयार केले आहेत. (४) कंपनीने पंजाब नॅशनल बँक व बँक ऑफ इंडियाकडून कार्यचलीत भांडवल (प्रतिभूत) घेतले आहे. पंजाब नॅशनल बँक व बँक ऑफ इंडियाकडून रोख ऋण मर्यादा अनुक्रमे इ.१० कोटी व इ.५ कोटी आहे. व्याज न भरणा केल्याने ३१.०३.२०१६ पासून दिनांक ११.०५.२०१६ रोजीचे पत्रानुसार संबंधित बँकांद्वारे वार्षिक वर्ष २०१६–१७ मध्ये सदर खाते नॉन–परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत कल्यात आले. सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(४) अन्यये तरतुदीप्रमाणे प्रमुख बँक पंजाब पॅशनल बँकेने कारवाई प्रारंभ केली. कंपनीला ३०.०९.२०२० रोजी बँकर्सकडून प्राप्त निश्चित शिळुक प्राप्त झालेली नाही. प्रलंबित असताना कंपनीने ३०.०९.२०२० पर्यंत वित्तीय अड्वालात व्याज देयाकरिता तस्तुदी केलेली नाही कारण ते परिमाणस्वरूप नव्हती आणि तद्नुसार त्या मर्यादेत वर्षाकरिता तोटा नमुद करण्यात आला. (५) प्राप्त व्यापार, इतर वास्तविक मालमत्ता, व्यापार देश आणि अन्य वास्तविक दायित्व हे स्विकृत व्यापार सरावानुसार प्रलंबित निश्चिती, तजवीजीवर अवलंबून आहे. व्यवस्थापनास याबाबत कोणतीही साहित्यीक तजवीज केलेली नाही. (६) वित्तीय वर्ष २०१९-२० करिता मुद्रीत वार्षिक अहवालात लेखापरिक्षकांची पात्रता, निरीक्षण व मजकूर देण्यात आला जे ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता आवश्यक घेण्यात आले. (७) मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या वर्गीकाणाच्या निश्चितीकरिता जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत/पुर्ननमुद कल्प्यात आले.

(८) वित्तीय निष्कष बीएसई लिमिटेडच्या (URL: https://beta.bseindia.com/index.html) व कंपनीच्या (URL: www.neogemindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे निओजेम इंडिया लिमिटेडकरित सही/

गौरव दोर्श व्यवस्थापकीय संचालक व सक्षम अधिकार दिनांक: ११. ११. २०२० डीआयएन:००१६६७०

BLACK ROSE

अनुप जटीया

कार्यकारी संचालक, डीआयएन: ००३५१४२५

ब्लॅंक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेड

ठिकाण: मुंबई

नोंदणीकृत कार्यालयः १४५/ए, भित्तल टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१

द्र :९१-२२-४३३३७२००, फॅक्स: +९१-२२-२२८७३०२२, ई-मेल: investor@blackrosechemicals.com वेबसाईट: www.blackrosechemicals.com, सीआयएन: एल१७१२०एमएच१९९०पीएलसी०५४८२८

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव व एकविन अलेखापरिश्चित निष्कर्षांचा अवव

		एकमेव			एकत्रित	
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
तपशील	30.09.2020	30.09.2020	30.08.2098	30.09.2020	30.09.2020	30.09.2099
	पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत
ार्यचलनातून एकूण उत्पन्न	5540.82	९२८६.८७	୧୫୫୫୨.२७	99396.02	9487८.६8	9406.49
लायधीकरिता निय्वळ नफा/(तोटा)						
त्र, अपयादात्मक आणि/किंया विशेष साधारण बाबपूर्य)	698.62	9064.80	६८४.४ ६	632.49	9928.49	690.46
रपूर्व कालायधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)		President Manageren				
पपदादात्मक आणि/किंदा विशेष साधारण बाबनंतर)	698.62	9064.80	६८४.४ ६	632.49	9928.49	690.46
रानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	2651257 07				ACCESS SERVICE SERVICE	
गपयादात्मक आणि/किंया विशेष साधारण बाबनंतर)	490.80	603.50	484.36	६२२.४५	632.38	६२ 9.89
लावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष	~	55 96	10 10	22	24 (3)	20 20
हा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	ę08.83	669.30	466.09	६२९. ४१	690.03	&98.C3
भाग भांडवल	490.00	490.00	490.00	490.00	490.00	490.00
<u> वीव (पुनर्म</u> ुल्यांकीत राखीय वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंद						
कात दिल्यानुसार						
पन्न प्रतिभाग (रू.९/-प्रत्येकी)						
खंडीत य खंडीत कार्यचलनाकरिता)						
5	9.90	9.40	9.90	9.22	9.83	9.22
मिक्रत	9.90	9.46	9.90	9.22	9.83	9.22

Particulars	Quarter Ended 30.09.2020 (UnAudited)	Quarter Ended 30.09.2019 (UnAudited)	Half year Ended 30.09.2020 (UnAudited)	८. मागील कालावधी/
Total income from operations	-	-	-	
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	(1.60)	(4.60)	(8.24)	ठिकाणः खोपोली
Net Profit / (Loss) Before tax (after extraordinary items)	(1.60)	(4.60)	(8.24)	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(1.60)	(4.60)	(8.24)	दिनांक: १२.११.२०२०
Equity Share Capital (Face Value of the shares Rs 10/-)	542.84	542.84	542.84	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance				
Sheet of previous year)	8	-	-	
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)				Kaus
Basic :	(0.03)	(0.07)	(0.15)	Keva
Diluted:	(0.03)	(0.07)	(0.15)	
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)				नोंदणीक
Basic :	(0.03)	(0.07)	(0.15)	
Diluted :	(0.03)	(0.07)	(0.15)	कॉर्पोरेट

BSE Code: 531240

The above is an extract of the detailed format of Quarterly and half yearly Unaudited Financial Results 30.09.2020 filed (a) with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarter ended Financial Results are available on the Stock Exchange websil

(www.bselndia.com) and also on the Company's website (www.shamrockindustrial.wordpress.com). The above Financial Result for the quarter and half year ended 30th September, 2020 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th November, 2020. The Limited Review for the Un-audited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020 has been carried out by the Statutory Auditors of the Company.

FOR SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LTD

Place: Mumbal Kamlesh Khokhani Date: 12.11.2020 Managing Director	स	तम	

प्रिझ्मक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेड

(पुर्वीची ग्रोमो ट्रेड ॲण्ड कन्सल्टन्सी लिमिटेड)

सीआयएन: एल६७१२०एमएच१९७३पीएलसी०१६२४३, नोंद.कार्या.: ४१२, सोलारिस हबटाऊन, साईवाडी, एन.एस. फडके मार्ग, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र–४०००६९. ई-मेल: infogromo@gmail.com, येक्साईट: www.gromotrade.com

बीएसई कोड: ५०१३	बीएसई कोड: ५०१३१४					
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२०२० अलेखापरिक्षीत	संपलेली तिमाही ३०.०९.२०१९ अलेखापरिक्षीत	संपलेले वर्ष ३१.०३.२०२० लेखापरिक्षीत			
कार्यचलनातून एक्रूण उत्पन्न	૨૪૩.૩७१	60.462	२२३३.३१९			
कर व अपवादात्मक बाबपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	5.640	(9.809)	884.238			
कर व अपवादात्मक बाबपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	5.640	(9.869)	884.238			
कर व अपवादात्मक बाबनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	5.649	(908.9)	96.980			
कालावधीकरिता एकूण सबँकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा)						
(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	6.488	(રૂહ. ૨૬૬)	86.470			
समभाग भांडवल	2639.000	2639.000	2639.000			
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार	१३३७.३६ <i>०</i>		8244.800			
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१/-प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			1000 - 2000 - 40			
ਸ੍ਰਕ	0.078	(9,60.0)	0.868			
सौमिकृत	0.078	(0.032)	808.0			

वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालव मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

- ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन के आहे. तथापि व्यवस्थापनाने असे हमी दिली आहे की, एकमेव वितीय निष्कर्ष हे त्यांचे कारभाराचे योग्य व सत्य स्वरुप आहे
- मागील कालावधी/वर्षाचे आकडे चाल कालावधीच्या निश्चितीकरणासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमद केले.

कंपनी दोन व्यवसाय विभाग अर्थात व्यापार व्यवसाय व वित्तीय व्यवसाय प्रक्रियेत आहेत. व्यवसाय विभाग हे संघटनेचे खात्यातील वेगव प्राथमिक विभाग निश्चित करते आणि सदर विभागाचे जोखिम व परतावाचे मुल्यांकन तसेच आतील संरचना निष्कर्ष योग्य आहे. कराधनासाठी तरतद वित्तीय वर्षाच्या अखेरीस केली जाईल आणि म्हणून त्रैमासिक तत्त्वावर दिलेली नाही.

वरील वितीय निष्कर्ष व लेखा अहवाल कंपनीच्या www.gromotrade.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

३०.०९.२०२० अखेरीस तिमाहीकरिता गुंतवणूकदारांची तक्रार स्थिती. प्रारंभी-शून्य; प्राप्त-शून्य; निवारण-शून्य; समाप्ती-शून्य प्रिइमक्स ग्लोबल व्हेन्चर्स लिमिटेडकरि

तेजस विनोदराय हिं ठिकाणः मुंबई डीआयएन:०६९३६६८ दिनांक: ११.११.२०२०

मागील कालावधी/वर्षांचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पूर्ननमुद्र केले आहेत

तोनल ॲडेसिक्स लिमिटेडक स्ती/ संदीप अरो डीआयएन:00 १४६ ९३

Keva) एस एच केळकर ॲण्ड कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: देवकरन मॅंशन, ३६, मंगलदास रोड, मुंबई-४००००२ कॉर्पोरेट कार्यालय: लाल बहादर शास्त्री मार्ग, मुलुंड (प), मुंबई-४०००८० सीआयएन: एल७४९९९एमएच१९५५पीएलसी००९५९३

द्र.क्र.:+९१-२२-२१६४९१६३, फॅक्स:+९१-२२-२१६४९७६६ वेबसाईट: www.keva.co.in ई-मेल: investors@keva.co.in

सूचना - अभिप्राय तारखेची तारीख

एस. एच. केळकर आणि कंपनी लिमिटेड ('कंपनी') च्या संचालक मंडळाने ('बोर्ड') बुधवारी, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीत आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी कंपनीच्या भागधारकांना रु.१/- (म्हणजेच १०%) प्रति मभाग अंतरिम लाभांश ठरवला आहे.

कंपनी समभाग अधिनियम २०१३ च्या कलम ९१च्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत की, मंडळाने रेकॉर्डची तारीख शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२० निश्चित केली आहे. वित्तीय वर्ष २०२०-२१ साठी कंपनीच्या समभागांवर अंतरिम लाभांश देण्याच्या उद्देशाने एनएसडीएल आणि सीडीएसएलच्या तपशीलानुसार ज्यांचे समभाग आहेत आणि ज्यांची नावे शुक्रवारी, २० नोव्हेंबर, २०२० रोजी बंद झाल्यावर सभासदांच्या नोंदीमध्ये दिसतील.

भागधारकांना कळविण्यात येत आहे की अंतरिम लाभांश इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या भागधारकांना दिले जाईल ज्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्ययावत केले आहेत. ज्या भागधारकांनी आपल्या बँक खात्याचा तपशील अद्ययावत केला नाही, त्यांचे डिमांड ड्राफ्ट त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविली जातील. लाभांश प्राप्त होण्यास उशीर टाळण्यासाठी, भागधारकांना विनंती केली जाते की पैसे भरण्याच्या तारखेला थेट त्यांच्या बँक खात्यात लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचे केवायसी त्यांच्या ठेवींसह अद्यतनित करा.

भागधारकांनी नोंद घ्याबी की वित्त अधिनियम, २०२० च्या अनुषंगाने भागधारक डब्ल्य्.ई.एफ. च्या समभागांकडे लाभांश उत्पन्न करपात्र असेल. ०१ एप्रिल, २०२० आणि कंपनीला वेळोवेळी अधिसूचित केल्यानुसार विहित दरांवर (अधिक लागू अधिभार आणि उपकर) भागधारकांना दिलेला लाभांश वरून स्रोत (टीडीएस) कर कमी करणे आवश्यक आहे. भागधारकांच्या विविध प्रवर्गासाठी टीडीएस दर लागू करण्याबाबतची माहिती व आवश्यक कागदपत्रे कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

समभागधारकांना कंपनीला योग्य टीडीएस / होल्डिंग टॅक्स निश्चित करण्यास व कपात करण्यास सक्षम करण्यासाठी १९ नोव्हेंबर, २०२० रोजी किंवा त्यापूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर आवश्यक कागदपत्रे (योग्यरित्या पूर्ण आणि स्वाक्षरी केलेली) अपलोड करण्याची विनंती केली जाते. अपूर्ण आणि / किंवा स्वाक्षरी नसलेले फॉर्म आणि घोषणा कंपनीद्वारे विचारात घेतल्या जाणार नाहीत. १९ नोव्हेंबर, २०२०, सायंकाळी ६:०० वाजल्या नंतर कर निर्धारण / कपातीबाबत कोणत्याही संवादाचा विचार केला जाणार नाही.

एस एच केळकर ॲन्ड कंपनी लिमिटेड

रता /		सही/-
हंगू	ठिकाण : मुंबई	दिप्ती चंद्रात्रे
तक ८४	दिनांक: १२ नोव्हेंबर २०२०	कंपनी सचिव

सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये बीएसई लिमिटेडसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या अर्धवर्षाकरिताचे एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कृपचि सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कषचि संपूर्ण नमुना स्टॉ क्सचेंजच्या www.bseindia.com येबसाईटवर व कंपनीच्या www.blackrosechemicals.com येबसाईटवर उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या वतीने व करित

दिनांक: १२.०२.२०२० ठेकाणः मुंबई

ठिकाणः नवी मुंबई

दिनांक: १२.११.२०२०

C Galaxy

गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड

सीआयएनः एल ३९८७७एमएच १९८६ पीएलसी० ३९८७७

नोंदणीकृत कार्यालयः सी-४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावने, नवी मुंबई-४००७०३, भारत. ct.:+99 22 20696666 / 33063000,

ई-मेल: investorservices@galaxysurfactants.com; वेक्साईट: www.galaxysurfactants.com

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकत्रित

अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष		संपलेले वर्ष	
तपशिल	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०१९ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	
							कार्यचलनातून एकूण उत्पन्न
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	90६.9९	Ę <u></u> S.2S	દ્દછ.પુષ્ઠ	9ଓଟ୍ଟ.୦૮	୩୪୪.୦३	266.6	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	90६.9९	55.63	ୡ ଡ଼.୳୫	9ଓଟ୍.୦૮	୩୪୪.୦३	266.6	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	૮٩.७ ४	48.88	ଟ୍ଏ.୦ଏ	936.23	995.52	230.8	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न							
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर)							
आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	ଓ୩.୩३	44.00	ଏହ୍.୧८	୩၃६.୩ <i>३</i>	୩၃८.३२	ર દ્દ રૂ.દ્	
समभाग भांडवल	34.84	34.84	34.84	34.84	34.84	34.8	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)							
अ. मूळ	23.05	94.83	96.82	36.99	33.08	૬૪.૬	
ब. सौमिकृत	23.05	94.83	96.82	36.88	33.08	5,8,9	

	एकमेव					
		संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष	
तपशिल	30.09.2020	30.0&.2020	30.08.2098	30.08.2020	30.09.2099	39.03.2020
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	8८९.५६	349.04	୪୪૬.२५	८४९.३२	९१६.९२	୧७९३.୧२
करपुर्व नफा	66.29	84.20	६३.५७	ବସ୍ଟ୍ୟ୍ୟ	929.94	228.00
करानंतर नफा	40.09	38.96	६२.८७	59.90	९९.९२	୩८२.୩८
एकूण सर्वकष उल्पन्न	40.80	38.35	६२.१२	९२.३४	96.90	960.00
0						

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कपचि सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कपचि संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेक्साईटवर आणि कंपनीच्या www.galaxysurfactants.com वेक्साईटवर उपलब्ध आहे

49001041 01041144
गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेडकरित
सही/– यु. शेखर
व्यवस्थापकीय संचालक
डीआयएन:००२६५०१७